

भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या
संदर्भात विद्यमान समिती / मंडळ यांचे
कामकाज पुढे चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: भासस-२०१८/प्र.क्र.५२/भाषा १

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

तारीख: २८ ऑगस्ट, २०१८.

वाचा :

- १) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग : भासस-२०१५/प्र.क्र.३०/भाषा १, दि.०५.०८.२०१५.
- २) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग : विनिमं-२०१५/प्र.क्र.५९/भाषा २, दि.०५.०८.२०१५.
- ३) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग : सासंमं-१०१५/प्र.क्र.५८/भाषा ३, दि.०५.०८.२०१५.

शासन निर्णय:

मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी राज्य शासनाने भाषा संचालनालयांतर्गत भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना संदर्भाधीन क्र. १ येथील दि.०५.०८.२०१५ च्या शासन निर्णयान्वये केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या मंडळांची पुनर्रचना संदर्भाधीन अनुक्रमांक २ व ३ च्या दि.०५.०८.२०१५ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. उक्त समिती /मंडळ यावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ३ वर्षांकरिता होती. सदर मुदत दि.०५.०८.२०१८ रोजी संपुष्टात आली आहे. या संदर्भात असे नमूद करण्यात येते की, प्रस्तुत समिती / मंडळ यांची नव्याने पुनर्रचना होईपर्यंत विद्यमान समिती / मंडळ यांचे कामकाज शासनाच्या पुढील आदेशापर्यंत चालू राहिल.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०८२८११५२५५२५३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
५. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. मा.मंत्री, मराठी भाषा यांचे विशेष कार्य अधिकारी,
७. विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानपरिषद/महाराष्ट्र विधानसभा यांचे स्वीय सहायक,
८. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
९. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
१०. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
११. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
१२. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
१३. प्रधान सचिव (मराठी भाषा विभाग), मंत्रालय, मुंबई,
१४. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग), मंत्रालय, मुंबई,
१५. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (शालेय शिक्षण विभाग), मंत्रालय, मुंबई,
१६. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (उच्च व तंत्रशिक्षण विभाग), मंत्रालय, मुंबई,
१७. वित्त विभाग (व्यय-४, सेवा- ५, सेवा-६ व विनियम),
१८. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,

१९. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, व सर्व संबंधित सदस्य भाषा संचालनालय, मुंबई यांचेमार्फत),
२०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई, व सर्व संबंधित सदस्य म.रा.सा.आ.सं.मं. यांचे मार्फत
२१. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई, व सर्व संबंधित सदस्य म.रा.म.वि.नि.मं. यांचेमार्फत,
२२. संचालक, महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२३. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
२४. निवड नस्ती/भाषा-१.